



Date: July 18, 2025

To,
The Manager
Corporate Compliance Department
BSE Limited
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort Mumbai 400001
Scrip Code – **523269**

The Manager - Listing
National Stock Exchange of India
Exchange Plaza, 5th Floor, 'G' Block
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400051
Symbol- **ADVANIHOTR**

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper advertisement - Notice to Shareholders on 'Opening of Special Window for Re-Lodgement of Transfer Requests of Physical Shares

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed copy of the Newspaper advertisements dated July 16, 2025 on 'Notice to Shareholders on 'Opening of Special Window for Re-Lodgement of Transfer Requests of Physical Shares':

1. Financial Express
2. Mumbai Lakshdeep

Kindly take the same on your records.

Thanking you,

For Advani Hotels & Resorts (India) Limited

DEEPESH
SHAMJI JOISHAR

Digitally signed by
DEEPESH SHAMJI JOISHAR
Date: 2025.07.21 12:02:24
+05'30'

Deepesh Joishar
Company Secretary & Compliance Officer
Membership No .A29203

Encl: As stated above

XMSE METROPOLITAN STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED

Registered Office: 205(A), 2nd floor, Piramal Agastya Corporate Park, Kamani Junction, L.B.S Road, Kurla (West), Mumbai - 400070
Tel. 91 22 6112 9000, Website: www.mseil.in/ Email id: secretarial@mseil.in
CIN: U65999MH2008PLC185856

NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of shareholders of Metropolitan Stock Exchange of India Limited ("the Company") will be held on Thursday, August 07, 2025 at 3:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") at 205(A), 2nd floor, Piramal Agastya Corporate Park, Kamani Junction, L.B.S Road, Kurla (West), Mumbai - 400070, to transact the businesses as set out in the Notice of the meeting without the presence of physical quorum.

The notice is being sent only through electronic mode on Wednesday, July 16, 2025 to all shareholders of the Company whose email addresses were registered with the Depository Participant(s). The Notice is available on the website of the Company at <https://www.mseil.in/about-us/financials> and on the website of National Securities Depositories Limited ("NSDL") <https://www.evoting.nsdl.com>.

The Company has provided its members the facility to cast their vote electronically, during the following period, through the e-voting services provided by NSDL.

| | |
|---------------------------------|---|
| Commencement of remote e-voting | Monday, August 04, 2025 from 9:00 AM (IST) |
| Conclusion of remote e-voting | Wednesday, August 06, 2025 at 5:00 PM (IST) |

The remote e-voting shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote beyond said date and time. In addition to the above, the facility of e-voting shall also be made available at the EGM for the Members who have not already cast their vote prior to the EGM by e-voting.

Shareholders, as on cut-off date, will be able to attend the EGM through VC using the electronic platform provided by NSDL. The detailed instructions for e-voting and participating through VC are provided in the Notice of the EGM.

Any person who becomes Member of the Company after sending the Notice of the EGM and holding shares as of the cut-off date may download the Notice of the EGM and follow the procedure for remote e-voting/ attending the EGM through VC/e-voting at the EGM as mentioned in the Notice of the EGM.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of <https://www.evoting.nsdl.com> (NSDL Website) or contact NSDL, 301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Plot No. C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai: 400051 or call on the toll-free number(s): 1800-21-09911 and 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com or helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800-21-09911.

Helpdesk for individual Members for any technical issues related to login through Depository i.e., NSDL and CDSL:-

| Login Type | Helpdesk Details |
|----------------------|--|
| Securities with NSDL | Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at toll free no.: 022 - 4886 7000 |
| Securities with CDSL | Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800-21-09911 |

For Metropolitan Stock Exchange of India Limited
By order of the Board
Sd/-
Durgesh Kadam
Head – Legal and Company Secretary
Membership No. F8496

Place: Mumbai
Date: July 16, 2025

**CEAT
CEAT LIMITED**

CIN: L25100MH1958PLC011041
Regd. Office: 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030
(T) +91 22 2493 0621 (F) +91 22 2493 8933
Email: investors@ceat.com, Website: www.ceat.com

Notice – Special Window for Re-lodgement of Physical Share Transfer Requests

This is to inform the shareholders that, pursuant to SEBI's circular titled "Ease of Doing Investment – Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares", the Company has opened a special window from July 07, 2025 to January 06, 2026 for re-lodgement of physical share transfer requests, that were originally submitted on or before April 1, 2019 and were rejected, returned, or not processed due to deficiencies. Only such previously lodged cases are eligible for resubmission hereunder, and subject to successful verification, the shares will be transferred only in dematerialized form.

The shareholders are requested to submit the original share certificates, transfer deeds, and KYC and other related documents to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) viz., NSDL Database Management Limited, 4th Floor, Tower 3, One International Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400 013. Email: investor.ndmlrta@ndml.in, Contact: 022-24914 2578 / 2636.

For more details, please refer to the SEBI circular at www.sebi.gov.in or contact the RTA.

Place: Mumbai
Date: July 15, 2025

For CEAT Limited

(Gaurav Tongia)
Company Secretary

**CARAVELA
Advani Hotels & Resorts (India) Limited**

NOTICE TO THE INVESTORS
OPENING OF SPECIAL WINDOW FOR
RE-LODGE/MENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given that in terms of SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MRSD-POD/PI/CIR/2025/97 dated July 2, 2025, a special window has been opened only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 1, 2019 and were rejected / returned / not attended, due to deficiency in the documents / process or otherwise and that the said window will remain open for a period of six months i.e. from July 7, 2025 till January 6, 2026. Accordingly, the investors can re-lodge their such requests for the transfer of shares.

Further, during this period, the shares that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company / RTA as on date of said circular) shall be issued only in demat mode, once all the documents are found in order by RTA; accordingly, the lodger must have demat account and provide his / her / its Client Master List, along with the transfer documents while re-lodging the same.

Eligible investors are requested to avail the opportunity and submit the transfer request(s) with the requisite documents to the Company's Registrar and Transfer Agent (RTA) M/s Datamatics Business Solutions Ltd, Plot No. A 16 & 17, Part B Cross Lane, MIDC, Andheri East, Mumbai 400093 (Email: investors@datamaticsbpm.com) or to the Company at its Registered Office situated at 18 A & B, Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai 400021 Email ID: cs.ho@advanihotels.com) within the prescribed period.

Place: Mumbai
Date: July 15, 2025

For Advani Hotels & Resorts (India) Ltd,

adi-
Deepest Joshi
Company Secretary

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**CLN ENERGY LIMITED**

(Formerly known as "CLN Energy Private Limited & JLNPhenix Energy Private Limited")

Registered Office: Plot No 18, Sector 140, phase 2, Nepz Office, Gautam Buddha Nagar, Gurgaon, Haryana, India, 122005
Tel No.: +91 75799 06940; CIN: U33100UP2019PLC121869
Website: <https://www.clnenergy.in> Email ID: compliance@clnenergy.in

NOTICE

Notice is hereby given that:

A. ANNUAL GENERAL MEETING:

The Notice is hereby given that Sixth Annual General Meeting ("AGM") of CLN Energy Limited (Formerly known as "CLN Energy Private Limited & JLNPhenix Energy Private Limited") ("the Company") is scheduled on Thursday, August 07, 2025 at 01:00 P.M. through Video Conference (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business specified.

The Notice of 6th AGM has been sent to Members in electronic form to the Email-IDs registered with their Depository Participants (in case of electronic shareholding)/the company's Registrar and share transfer Agent (in case of physical shareholding). For members whose Email IDs are not registered, we request shareholders to update their email ids with the depositories/RTA as soon as possible. The Notice and Annual Report may also be accessed on the website of the company at <https://www.clnenergy.in> and website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com and Bombay Stock Exchange (BSE) at <https://www.bseindia.com/>

B. REMOTE E-VOTING:

In compliance with the provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made there under and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The Company has offered remote e-voting facility for transacting the business through National Securities Depository Limited (NSDL) to enable the members to cast their votes electronically. Necessary arrangements have been made by the company with NSDL to facilitate e-voting. The details pursuant to the act are as under:

- The e-voting period will commence on Sunday, August 03, 2025 (9:00 A.M.) and ends on Wednesday, August 06, 2025 (5:00 P.M.) IST. Thereafter, the e-voting module will be disabled.:
- The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-up capital of the Company as on the cut-off date Thursday, July 31, 2025. Once a vote is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently.
- Any person who becomes a member of the Company after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may write to NSDL on the e-mail ID i.e. evoting@nsdl.com requesting for the User ID and password. If the member is already registered with NSDL for e-voting, the member can use the existing User ID and Password for casting their vote through Remote e-voting. The detailed procedure pertaining to the User ID and Password is also provided in the Notice of the AGM.

For more information, kindly refer Notice of the meeting available on the company's website and NSDL.

C. BOOK CLOSURE:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer books shall remain closed from Thursday, July 31, 2025 to Wednesday, August 06, 2025 (both days inclusive) for the purpose of 06th Annual General Meeting.

CLN ENERGY LIMITED

(Formerly known as "CLN Energy Private Limited & JLNPhenix Energy Private Limited")

Sd/-
Rahul Jethwa
Company Secretary & Compliance Officer

Place: Noida
Date: July 14, 2025

**NPCL
Noida Power Company Limited**

Electric Sub Station, Knowledge Park-IV, Greater Noida-201310
(CIN: U31200UP1992PLC014506)

TENDER NOTICE

Sealed tender under two Bid System (Commercial & Technical) are invited for following job from all interested bidders

| NIT No. | Tender Description | EMD (Rs. in Lakhs) | Start and Due Date & Time of Submission |
|--------------------------|---|--------------------|---|
| NPCL/FY25-26/HDD/022 | HDD (Horizontal Directional Drilling) Services For Electrical And Optical Fiber Cables (OFC) and Allied Work. | 2 | 16.07.2025 & 06.08.2025 (up to 15:00 hours) |
| NPCL/FY25-26/FENCING/015 | Supply and Erection of M S Fencing Around Electrical Structure and Other M S Repair Work. | 1 | |

Cost of Individual Tender Document (Incl. GST) Rs 1180/-
For other tender details and further amendment/corrigendum, please visit our website www.noidapower.com -> Procurement -> Tenders

DGM (CMM)

DATA PATTERNS**DATA PATTERNS (INDIA) LIMITED**

CIN: L72200TN1998PLC061236
Registered Office: Plot No. H9, Fourth Main Road, SIPCOT IT Park, Siruseri, Off Rajiv Gandhi Salai (OMR), Chennai- 603 103
Website: www.datapatternsindia.com; e-mail: investorgrievance@datapatterns.co.in; Phone: 044-4741 4000

NOTICE OF THE 27th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION



Notice is hereby given that:

1. The 27th Annual General Meeting (AGM) of the shareholders of Data Patterns (India) Limited (the "Company") will be held on Friday, August 08, 2025, at 11:00 a.m. (IST) through video conference / other audio-visual means ("VC"). In compliance with General Circular 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/PI/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM dated May 17, 2025.
2. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2024-25, have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) ("DP"). These documents are also available on the website of the Company at www.datapatternsindia.com, website of Stock Exchanges, i.e., BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com respectively and on the website of MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited) at <https://instavote.linkintime.co.in>. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on July 15, 2025. Further, in accordance with the MCA/SEBI Circular(s), the Notice of AGM / Annual Report for FY 2024-25 has been sent to all the shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depositories as on Friday, July 11, 2025. Additionally, in accordance with Regulation 36(1) (b) of the SEBI Listing Regulations, letter mentioning web-link including the exact path of the Annual Report and Notice of the AGM, is being sent to those members who have not registered their email address(es) either with the Company or with any Depository or Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company.
3. Shareholders holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e., as on Friday, August 01, 2025, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice through the electronic voting system of Link Intime ("remote e-voting"). The voting rights of shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company. Shareholders participating through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
4. All the shareholders are informed that:
 - i. The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting at the AGM.
 - ii. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting at the AGM shall be Friday, August 01, 2025.
 - iii. The remote e-voting shall commence on Tuesday, August 05, 2025 (9:00 a.m. IST).
 - iv. The remote e-voting shall end on Thursday, August 07, 2025 (5:00 p.m. IST).
 - v. Remote e-voting module shall be disabled beyond 5:00 p.m. IST on Thursday, August 07, 2025.
 - vi. Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the Notice is sent and holding shares as of the cut-off date i.e. Friday, August 01, 2025, may obtain the login ID and password by following instructions given in the Notice of AGM. However, if he / she is already registered with MUFG Intime for remote e-voting then, he / she can use his / her existing User ID and password for casting the vote.
 - vii. In case of Individual Shareholders holding securities in dematerialized mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice is sent and holding shares as of the cut-off date i.e. Friday, August 01, 2025, may follow steps mentioned in the Notice of the AGM.
5. Members may note that:
 - i. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
 - ii. The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting during the AGM;
 - iii. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and
 - iv. Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM;
 - v. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM;
 - vi. In case of queries relating to remote e-voting, shareholders may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and Insta Vote e-voting available at <https://instavote.linkintime.co.in> under help section or send an e-mail to enotices@in.mps.mufg.com. In case members have any grievance regarding login / e-voting, they may send an e-mail to instameet@in.mps.mufg.com or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President on Tel: 022 - 49186175.
6. The record date for the purpose of determining entitlement of shareholders for the final dividend for financial year 2024-25 is August 01, 2025. The payment of dividend shall be made on or before 30 days of 27th AGM, subject to the shareholders' approval at the 27th AGM.
7. Mr. M.D. Selvaraj, Managing Partner of M/s. MDS & Associates LLP, Company Secretaries, has been appointed as Scrutiniser for Remote e-voting process and e-voting at the meeting.
8. The Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Saturday, August 02, 2025 to Friday, August 08, 2025 (both days inclusive) as per Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013.

For Data Patterns (India) Limited

Sd/-
Srinivasagopalan Rangarajan
Chairman and Managing Director

Place: Chennai
Date : July 15, 2025

|  | |  | | | |
|--|---|---|--|--|--------------------------------|
| Himadri Speciality Chemical Ltd | | | | | |
| Registered Office: 23A Netaji Subhas Road, 8 th Floor, Suite No. 15, Kolkata - 700 001 | | | | | |
| Corporate Identity Number: L27106WB1987PLC042756 | | | | | |
| Phone: (033)2230-9953, Fax: (033)2230-9051 | | | | | |
| Email: info@himadri.com, Website: www.himadri.com | | | | | |
| (Rs. in Crores) | | | | | |
| Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended 30 June 2025 | | | | | |
| Sr. No. | Particulars | Three months ended 30.06.2025 | Previous Three months ended 31.03.2025 | Corresponding Three months ended 30.06.2024 in the previous year | Previous year ended 31.03.2025 |
| | | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Audited) |
| 1. | Total income | 1,128.02 | 1,142.38 | 1,212.32 | 4,646.70 |
| 2. | Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) | 244.10 | 226.88 | 179.24 | 807.73 |
| 3. | Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 244.10 | 226.88 | 179.24 | 807.73 |
| 4. | Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 182.57 | 158.23 | 123.45 | 558.06 |
| 5. | Total Comprehensive Income for the period/year (comprising Net Profit for the period / year (after tax) and other comprehensive income for the period / year (after tax)) | 184.13 | 155.54 | 124.71 | 573.37 |
| 6. | Paid up Equity Share Capital | 49.38 | 49.38 | 49.35 | 49.38 |
| 7. | Other Equity | | | | 3,598.15 |
| 8. | Earnings Per Equity Share (before and after extraordinary items) (of Re. 1 each) (refer note 2) | | | | |
| | Basic (Rs.) | 3.70 | 3.21 | 2.50 | 11.31 |
| | Diluted (Rs.) | 3.67 | 3.18 | 2.50 | 11.22 |
| NOTES :- | | | | | |
| 1) The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 15 July 2025. A Limited Review of these standalone financial results for the quarter ended 30 June 2025 has been carried out by the Statutory Auditors, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. | | | | | |
| 2) Earnings per share is not annualised for the quarter ended 30 June 2025, 31 March 2025 and 30 June 2024. | | | | | |
| 3) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results are available on the websites of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.himadri.com . | | | | | |
| 4) For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the stock exchanges and can be accessed on the websites of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.himadri.com . | | | | | |
| (Rs. in Crores) | | | | | |
| Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended 30 June 2025 | | | | | |
| Sr. No. | Particulars | Three months ended 30.06.2025 | Previous Three months ended 31.03.2025 | Corresponding Three months ended 30.06.2024 in the previous year | Previous year ended 31.03.2025 |
| | | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Audited) |
| 1. | Total income | 1,144.97 | 1,148.16 | 1,213.05 | 4,664.32 |
| 2. | Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) | 241.22 | 224.35 | 178.68 | 806.17 |
| 3. | Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 241.22 | 224.35 | 178.68 | 806.17 |
| 4. | Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 179.36 | 155.46 | 122.78 | 555.09 |
| 5. | Total Comprehensive Income for the period/year (comprising Net Profit for the period / year (after tax) and other comprehensive income for the period/ year (after tax)) | 181.09 | 153.68 | 123.85 | 574.62 |
| 6. | Paid up Equity Share Capital | 49.38 | 49.38 | 49.35 | 49.38 |
| 7. | Other Equity | | | | 3,672.36 |
| 8. | Earnings Per Equity Share (before and after extraordinary items) (of Re. 1 each) (refer note 2) | | | | |
| | Basic (Rs.) | 3.68 | 3.15 | 2.49 | 11.26 |
| | Diluted (Rs.) | 3.65 | 3.12 | 2.48 | 11.17 |
| NOTES :- | | | | | |
| 1) The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 15 July 2025. A Limited Review of these consolidated financial results for the quarter ended 30 June 2025 has been carried out by the Statutory Auditors, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. | | | | | |
| 2) Earnings per share is not annualised for the quarter ended 30 June 2025, 31 March 2025 and 30 June 2024. | | | | | |
| 3) The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated Financial Results are available on the websites of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.himadri.com . | | | | | |
| 4) For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the stock exchanges and can be accessed on the websites of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.himadri.com . | | | | | |
| On behalf of the Board of Directors | | | | | |
| Sd/- | | | | | |
| Anurag Choudhary | | | | | |
| Chairman | | | | | |
| DIN: 00173934 | | | | | |
| Place : Kolkata | | | | | |
| Date : 15 July 2025 | | | | | |

❌ बुधवार, दि. १६ जुलै, २०२५

बोपोडीत पालकासंह स्थानिक रहिवाशांचे आंदोलन

पुणे, दि. १९: बोपोडी येथील महापालिकेच्या डॉ. राजेंद्रप्रसाद प्राथमिक विद्यालयाची इमारत जुनी झाल्याने धोक्यादायक झाली आहे.

त्यामुळे इमारतीच्या पुनर्विकासाची मागणी होत आहे. बोपोडीतील स्थानिक रहिवाशांच्या वतीने त्या संदर्भात आंदोलन करण्यात आले. डॉ. राजेंद्रप्रसाद शाळेची इमारत ७० वर्षे जुनी असून मोडकळीस आलेली आहे. यासंदर्भात वनवार्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय ढोणे, उपाध्यक्षा अंकिता ढोणे यांच्या पुढाकाराने व औध् क्षत्रीय कार्यालय, पुणे मनपा आयुक्त, शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते.

पेठुवारी महिन्यात संबंधित इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिटही करण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शाळेमध्ये ४५० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेत बोपोडी भागातील सर्व संघटनांनी एकत्र येत आंदोलन केले.

कन्नड शहराच्या पाठीव पाणी पुरवठ्या साठी प्रस्ताव सादर करावा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १९: कन्नड शहरात पाणीपुरवठा नियमित व योग्य प्रमाणात व्हावा यासाठी अंबाडी योजना तसेच शिवना टाकळी माध्यम प्रकल्प अशा दोन्ही योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्दे श पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत नगरोत्थान महाअभियानांतर्गत अंबाडी पाणीपुरवठा योजनेऐवजी शिवना टाकळी प्रकल्पातून वाढीव पाणीपुरवठा करण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीस आमदार संजना जाधव, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगरा नाईक व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

| जाहीर सूचना |
|--|
| सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशील श्री. विठाराम गजानन पाटील आणि इतर यांना खालील म्युद्र केलेल्या मालमनेची विक्री करण्याचा विचार आहे. जर कोणाला बरील अपेक्षित विक्री व्यवहाराबाबत कोणताही आक्षेप, दावे, हितसंबंध, वाद असेल तर ते या प्रकरणाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत त्याचे/तिचे/त्यांच्या अक्षेप/दावे/विवादचे तयारीत सिद्ध करावेत. दस्तऐवजी पुरावे घेऊन स्वाक्षरीकव्याची संकेत साधू शकतात, असे शास्त्राचार, माझे अशील वरील मालकासोबत विक्री व्यवहार पूर्ण करतील, कारण अनुसंधित मालमनेच्या बाबतीत कोणतेही तृतीय पक्षाचे दावे/आक्षेप/विवाद नाहीत आणि त्यावर कोणतेही दावे/आक्षेप/विवाद स्विकारले जाणार नाहीत. |
| मालमनेची अनुसूची |
| प्लॉट जगा अर्बन सर्व्हे क्र.२४, हिसरा क्र.१, जमीन क्षेत्रफळ ०-३२-०० एच.आर., खाता क्र.१००२९, गाव पारोत, ता. वसई, जि. पालघर येथील जागेचे सर्व भाग व खंड. |

| | |
|---|--------------------|
| सही/- वकील शाहबाज एच. शेख | |
| दुकान क्र. ०९, अगरवाला पीरा हवेली, भांगवली, वसई रोड (प.), ता. वसई, जि. पालघर -४०११०२. | दिनांक: १६.०७.२०२५ |
| ठिकाण: मुंबई | |

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER, MUMBAI REGION, MUMBAI Dharamdaya Ayukta Bhavan, First Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai-400 030.

PUBLIC NOTICE OF ENQUIRY Change Report No. ACCX/2403/2021 Filed By Kiran Shamrao Patil In the matter of Shree Gajanan Gramastha Seva Mandal Inchnaal, Mumbai P.T.R No. F-56120(M).

WHEREAS The Reporting Trustee of the above trust has filed a change report, U/s. 22 of The Maharashtra Public Trust Act, 1950 for Deletion of trustees & Addition of trustees in the trust record. The above change report has been accepted provisionally by Ld. Assistant Charity Commissioner - IX, Greater Mumbai Region, Mumbai on 04/04/2025. An inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner - IX, Greater Mumbai Region, Mumbai.

Please delete the names of the trustees for the period of (2012-2027)

- Sagar Pandurang Patil (President)
- Sachin Narayan Power (Vice President)
- Dayanand Narayan Kumbhar (Secretary)
- Sandeep Babasahai Patil (Treasurer)
- Sachin Maruti Jadhav (Member)
- Mahesh Ganapati Ajeekar (Member)
- Vinayak Shripati Patil (Member)
- Amit Baijrao Patil (Member)
- Pankaj Sambhaji Hodge (Member)
- Audhara Nikharin Hiremath (Member)
- Amol Ramchandra Patil (Member)
- Suresh Ramba Palkar (Member)
- Jalandar Bapu Patil (Member)
- Jananardn Shamrao Patil (Member)

Please add, the names of the trustees for the period of (2017-2022)

- Kiran Shamrao Patil (President)
- Pankaj Sambhaji Ajeekar (Vice President)
- Ajmer H. Mullani (Secretary)
- Ashok Krishna Patil (Dy. Secretary)
- Netaji Dhondiba Powar (Treasurer)
- Satish Ashok Patil (Member)
- Ajit Baijrao Patil (Member),
- Kiran Kishna Patil (Member)
- Yuvraj Tanaji Bhosale (Member)
- Prasen Bandu Nandavade (Member)
- Praveen Dinkar Power (Member)
- Sambhaji Ganpat Jadhav (Member)
- Rajaram Jyotiba Palkar (Member)
- Pramad Vitthal Hodge (Member)
- Suhas Sitaram Jadhav (Member)

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the before the Hon. Asst. Charity Commissioner (IX), Greater Mumbai Region, Mumbai. at the above address in person or by a pleader within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Chartry Commissioner, Greater Mumbai, Region Mumbai. This day of the month of July 2025.

| | |
|-------------|---|
| SEAL | Sd/- (Superintendent) Public Trusts Registration office, Greater Mumbai Region, Mumbai. |
|-------------|---|

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER, MUMBAI REGION, MUMBAI Dharamdaya Ayukta Bhavan, First Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai-400 030.

PUBLIC NOTICE OF ENQUIRY Change Report No. ACCX/3189/2021 Filed By Netaji Dhondiba Powar In the matter of Shree Gajanan Gramastha Seva Mandal Inchnaal, Mumbai P.T.R No. F-56120(M).

WHEREAS The Reporting Trustee of the above trust has filed a change report, U/s. 22 of The Maharashtra Public Trust Act, 1950 for Deletion of trustees & Addition of trustees in the trust record. The above change report has been accepted provisionally by Ld. Assistant Charity Commissioner - IX, Greater Mumbai Region, Mumbai on 04/04/2025. An inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner - IX, Greater Mumbai Region, Mumbai.

Please add, the names of the trustees for the period of (2022-2027)

- Kiran Shamrao Patil (President)
- Pankaj Sambhaji Ajeekar (Vice President)
- Ajmer H. Mullani (Secretary)
- Ashok Krishna Patil (Dy. Secretary)
- Netaji Dhondiba Powar (Treasurer)
- Satish Ashok Patil (Member)
- Ajit Baijrao Patil (Member)
- Kiran Kishna Patil (Member)
- Yuvraj Tanaji Bhosale (Member)
- Sanjay Bandu Nandavade (Member)
- Praveen Dinkar Power (Member)
- Sambhaji Ganpat Jadhav (Member)
- Rajaram Jyotiba Palkar (Member)
- Pramad Vitthal Hodge (Member)
- Suhas Sitaram Jadhav (Member)

Please add, the names of the trustees for the period of (2022-2027)

- Netaji Dhondiba Powar (President)
- Kiran Shamrao Patil (Vice President)
- Ashok Krishna Patil (Secretary)
- Prasad Sambhaji Ajeekar (Treasurer)
- Sanjay Bandu Nandavade (Member)
- Praveen Dinkar Power (Member)
- Pramad Vitthal Hodge (Member)
- Suhas Sitaram Jadhav (Member)
- Rohit Rajaram Shintre (Member)
- Amol Sambhaji Kumbhar (Member)
- Ajit Baijrao Patil (Member)
- Sanjay Bandu Bhosale (Member)
- Sachin Maruti Bhosale (Member)
- Pankaj Sambhaji Ajeekar (Member)
- Suhas Sambhaji Mohile (Member)

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the before the Hon. Asst. Charity Commissioner (IX), Greater Mumbai Region, Mumbai. at the above address in person or by a pleader within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Chartry Commissioner, Greater Mumbai, Region Mumbai. This day of the month of July 2025.

| | |
|-------------|---|
| SEAL | Sd/- (Superintendent) Public Trusts Registration office, Greater Mumbai Region, Mumbai. |
|-------------|---|

| सार्वजनिक सूचना |
|---|
| या नोटीस द्वारा आम जनतेत येथे कळविण्यात येते कि माझे अशील श्री निमेश प्रमोदचंद्र कापडिया हे ए विंग प्लॉट क्रमांक 402 च्या संदर्भात सह आणि ताब्यात असलेले पालक आहेत, प्लॉट क्रमांक 402 हे 4था मजला, रिथम अ‍ॅटेलॉ कॉ- ऑप होऊजिंग सोसायटी लिमिटेड सिटी सर्व नंबर 1295, शिवाजी रोड, कायिदवी पश्चिम मुंबई 400067 स्थित आहेत. श्री. निमेश प्रमोदचंद्र कापडिया यांना सदर प्लॉट त्यांच्या आई श्रीमती हेमाशी प्रमोदचंद्र कापडिया यांच्याकडून वासासदकाचे मिळाला आहे ज्या १५-०१-२०२१ रोजी मृत्युपाश्चािना मरण पावल्या होत्या. त्याच्या मागे ४ वैवाहिक मुली म्हणजे श्रीमती राजश्री राजेश शाह, श्रीमती अलका सागर शेट, श्रीमती आशा प्रकाश शाह आणि श्रीमती माधवी सुतेन शाह आणि मुलगा श्री. निमेश प्रमोदचंद्र कापडिया हे एकमेव आणि कायदेशीर वारस आहेत जे मृत श्रीमती हेमाशी प्रमोदचंद्र कापडिया यांच्या वरील प्लॉट क्रमांक ४०२ आणि शेअर सर्टिफिकेट क्रमांक ११ मध्ये अविभाज्य ५०% वाट्यासाठी प्राप्त आहेत. |

मृत श्रीमती हेमाशी प्रमोदचंद्र कापडिया यांच्या वासांनी सदर प्लॉट क्रमांक ४०२ मधील त्याचे सर्व हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध त्यांचे भाऊ श्री. निमेश प्रमोदचंद्र कापडिया यांच्या नावे सोडले आहेत. या संदर्भात आता मालक श्री. निमेश प्रमोदचंद्र कापडिया हे सदर सदनिका सभाया खेरीदीदारांना विकण्याचा विचार करीत आहेत. सदर सदनिकेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर वासा, तारा, विक्री, भाडेपट्टा, गहाणपत्र, शुल्क, भेटवस्तू, विषवर्त, लीन किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असलेल्या सर्व व्यक्ती, कायदेशीर वारसदार, बँका, वित्तीय संस्था यांनी यादारे सदर सदनिकेच्या कापडियाचे १५ दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात ती माहिती देणे आवश्यक आहे, अन्यथा असे गृहीत धरून जाईल की कोणतेही दावे नाहीत आणि/किंवा दावे, जर असेल, ते माफ केले जातील.

दिनांक: १६-०७-२०२५

| | |
|--|--|
| सही/- ठिकाण: मुंबई | सही/- अॅडव्होकेट विमल.एच. दोशी |
| बौध्ो०२, राजमनोर, नेव्ही कॉलनी समोर, मालाड (पश्चिम), मुंबई- ४०० ०६४ | बौध्ो०२, राजमनोर, नेव्ही कॉलनी समोर, मालाड (पश्चिम), मुंबई- ४०० ०६४ |
| मोबाइल: ९८९४०२८५५ | |

| | |
|---|------------------------------|
| ARROW GREENTECH LTD. | अॅरो ग्रीनटेक लिमिटेड |
| नॉन्पोलीक कार्यालय : १/एफ, लक्ष्मी हॉटेस्ट्रुम इस्टेट, न्यू लिंक डी, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०४३. | |
| दूर. ० २२२ - ४१४७ ३७५८, ई-मेल : contact@arrowgreentech.com | |
| सौभाग्यल : L21010MH1992PLC606921 | |

सूचना

कंपनीच्या सभमागांचे गुंतवणुकदार शिक्ण व संक्षेप निधीमध्ये (आयईपीएफ) प्राधिकाऱ्यांच्या डीमॅट खात्यामध्ये स्थानंतरण
कंपनी कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद १४४ (६) च्या तत्पुढी सहाचक्रान गुंतवणुकदार शिक्ण व संक्षेप निधी प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षक, स्थानांतरण व पातान) निम, २०१६ (शिक्ण) यांच्या तत्पुढी, वेळोवेळी सुधारित यांच्या अनुपलानंतर लागूपाठ सता वेत या त्यानु अर्पक कालावधीसाठी दवागिरेत राहिलेल्या व सततनये अदादित राहिलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व शेअर्सचे कंपनीदारे गुंतवणुकदार शिक्ण व संक्षेप निधी (आयईपीएफ)मध्ये स्थानांतरण करे जातील आहे.

सदर नियमावलीत विलीन वर्ष २०१७-१८ करिता घोषित असलेले लाभांश जो सर्व वाचक कालावधीकरिता अप्रयत्नित राहिलेला आहे तो तसेच संबंधित शेअर्स हे दि. २१.१०.२०२५ रोजी आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे वळते करण्यात यावाचचे आहेत.

कंपनीना ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या डीमॅट खात्यामध्ये स्थानांतरित करण्यात यावाचचे आहेत अशा भाग्यतार दाखल असलेल्या संबंधित भागधाराकांना व्यक्तिगत पत्रव्यवहार पठवलेला आहे. कंपनीने याचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या नावे स्थानांतरित करण्यात यावाचचे आहेत असा भागधाराकांचा तशील आपली वेबसाइट www.arrowgreentech.com वरील अपलोड केला आहे.

संबंधित भागधाराकांनी कृपया आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या नावे त्यांची लाभांश रक्कम/शेअर्स यांचे स्थानांतरण टाळण्याकरिता दि. २१.१०.२०२५ रोजी वा तत्पुर्वीपर्यंत विलीन वर्ष २०१७-१८ करिता घोषित अंतिम लाभांशाच्या दावा करावा.

पुढे, भागधाराकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्याखात्यात वळते झालेले शेअर्स व त्यांच्या लाभांशासंदर्भात कंपनीविरोधात कोणताही दावा करत येणार नाही. आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे लाभांश व शेअर्सच्या स्थानांतरणापाश्चात भागधारक सदर नियमांतरीत विलित प्रक्रियेनुसार विलित प्रक्र्यापाठ् आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे अर्ब करून त्यांचा दावा करू शकतील.

बरीत प्रकरणी भागधाराकांना काही शंका असल्यास त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट्स - लिंक इन्टारम (इंडिया) प्राय्व्हेट लिमिटेड, - युनॅट : अॅरो ग्रीनटेक लिमिटेड, १/एफ, लक्ष्मी हॉटेस्ट्रुम इस्टेट, न्यू लिंक डी, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०४३, दूर. क्र. ०२२ - ४१४७ ३७५८ / ०२२ - ४०४७ ९०००, ई-मेल : poornam@arrowgreentech.com येथे संकेत साधावा.

| | |
|---|-------------------|
| अॅरो ग्रीनटेक लिमिटेड करिता | सही/- |
| विक्रम : मुंबई | पूरुष कमल |
| दिनांक : १५.०७.२०२५ | कंपनी सचिव |

| | |
|------------------------------|---|
| ASREC (India) Limited | इमारत क्र.२, बुध्दि क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमबला, सांतिअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी उत्तरेकर लिंक रोड, व्हकाना, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१३. |
|------------------------------|---|

पॉलिश्ट-४-ए
सिक्बुरीट्रायडेशन अँड रिक्न्स्ट्रक्चर ऑफ फिनांशियल अँसेटस अँड एनफोर्समेंट अॉफ सिक्बुरीट्री इंस्ट्रेट अँड २००२ सहप्रामाण्य सिक्बुरीट्री इंस्ट्रेट (एनफोर्समेंट) कलत्र, २००२ च्या नियम ८(४) व नियम ९ अन्वये सव्य मालमनेच्या विक्रीकरिता ई-लिलाल विक्री सूचना

सिक्बुरीट्री इंस्ट्रेट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) अन्वये सव्य मालमनेच्या विक्रीकरिता ई-लिलाल विक्री सूचना कर्जदार, संसुक/सह-कर्जदार आणि संरक्षकांची कायदा आणि सिक्बुरीट्री इंस्ट्रेट (एनफोर्समेंट) नियमावलीत प्रलभुत मालमनाच्या विक्रीकरिता १५ दिवसांची सूचना म्हणून खालील काम कोल. येथे सर्वसामान्य जनतेस आहे आणि विशेषतः कर्जदार आणि मान्यदारा यांना सूचना देण्यात येत आहे की, सिक्बुरीट्रायडेशन अँड रिक्न्स्ट्रक्चर ऑफ फिनांशियल अँसेटस अँड एनफोर्समेंट अॉफ सिक्बुरीट्री इंस्ट्रेट अँड २००२ अंतर्गत सदर सूचनेतून सर झालेल्या घेतेला देव डेव्हिड विल्यमन, जर असेल तर, कलम १३(२) अन्वये जारी केलेल्या उपरोक्त मागणी प्रमाणानुसार, प्राधिकृत अधिकारी खालील म्युद्र केलेल्या प्रलभुत मागनेमधी देय वसुलीसाठी विक्री करण्याचा वसुल आहे, त्यामुळे प्रलभुत मालमनेच्या खेदीसाठी अनंलान्न लिलालवाटने विक्री/बोली मागवण्यात येत आहे. सिक्बुरीट्री इंस्ट्रेट (एनफोर्समेंट) नियमांच्या ८ आणि ९ अंतर्गत अन्वये अन्वये अन्वये अन्वये अन्वये आहे, जसे आहे जे आहे, जसे आहे जे काही आहे आणि कोणत्याही आणुगाशियाय वा तत्पुढावर मागनेमधी कांटेकोरपणे विक्री केली जाईल, दिनांक ३०.०६.२०२५ रोजी देय रक्कम रु.२०,२२१,२६,१०३.७४ (दुसरे दस कोटी बावन्न लाख सव्हीस हजार एकशे तीन आणि येथे चौऱ्यासह फक्त) की वसुली.

| लॉट क्र. | प्रलभुत मागनेमधेचे पयशील | आरखिल वसुली (रु. सततान) | इदरे (रु.) | बोली तालीक (रु.सततान) | ई-लिलालवाची तालीक व फेड व तालीक दिनांक |
|----------|--|-------------------------|------------|-----------------------|---|
| १ | ये. देव्युड विल्यम जॉन. यांच्या मातकीचे असलेले तालकबला व १ला वळव्यार आलेले ओहोकि बुध्दि, क्षेत्रफळ २१०० चौ.फु. प्रत्येकी (किटअप), एकवित्त क्षेत्रफळ ४४०० चौ.फु. तसेच उर्वरवलेले मोडके क्षेत्रफळ २१०.४८ चौ.फु. आणि संकेत क्र.१२/१/४३/१ असलेल्या ओहोकि बुध्दियाच्या खाली, टेम्पल, तालुका विवडी, ठाणे-४२१३०२, गाव टेम्पल. | ८५,००० | ८,५०० | १.०० | ०६.०८.२०२५, स.११.००भा. ते. ३.००भा. अनंलान्न |
| २ | ये. देव्युड विल्यम जॉन. यांच्या मातकीचे असलेले मोडकला वलिलेले क्षेत्रफळ १८०० चौ.फु., उर्वर वल्लि क्र.१३ ४१, रज.क्र.४३/५/१, गाव अंधेरी, तालुका खुर्द, पाली वंशान्नवळवळ, विक्रान्न नगर व बांधा-नंनोर रोड, तालुका क्रिमाड, व्हिशा पालघर-४२१३०३. | ३४६,००० | ३४,६०० | १.०० | ०६.०८.२०२५, स.११.००भा. ते. ३.००भा. अनंलान्न |

बोली फॉर्म सादर करणाराची येवढीची तालीक ०५.०८.२०२५ रोजी दु.४.००भा. पर्यंत आहे. कोणत्याही कारणासमय उशीरा प्राप्त झालेला बोली फॉर्म फिनां इदरे विल्यम घेतले जाणार नाही. देव विल्यम बोली ससससट नमवली जाईल. दिनांक २८.०७.२०२५ रोजी स.११.०० ते स.१२.०० पर्यंत सव् मुदतीस मालमनाच्या तपामणीनी तालीक. **विक्रीच्या पयशीलवाय अटी व शर्तीमधील, कृपया आपल्या वेबसाइटला संदर्भ घ्या: <https://asrecindia.co.in> आणि <https://www.bankofamerica.com> किंवा संदर्भ करू शकता: श्री. नीननडव्द ऑन - सेल क्र.९८२०२७०१४५, ०२२-६१३८०५०१, श्री. आय.एन. विल्यमर - सेल क्र.९१६३२१३११, श्री. विल्यम वॉडलिंग - सेल क्र.९८२१५००४०८, ०२२-६१३८०५००१, श्री. जगदीश शहा - सेल क्र.९८१९१३४८०७, ०२२-६१३८०५०४२** कोणत्याही प्रशासकीय संकेत केला जाऊ शकतो.

| | |
|-------------------------------|--|
| सही/- ठिकाण: मुंबई | सही/- प्राधिवुल अधिकारी आणि सूचना |
| अॅरोक (इंडिया) लिमिटेड | |

Vasantdada Patil Pratishthan's College of Engineering and Visual Art, Vasantdada Patil Educational Complex, Eastern Express Highway, Padmabhushan Vasantdada Patil Marg, Sion, Mumbai- 400022. Email id: pvppcoe.system@gmail.com Phone: +91 9673746340.

Tender Notice Vasantdada Patil Pratishthan's College of Engineering and Visual Art. Invites tender for following.

- Non-Comprehensive Annual Maintenance Contract (AMC) for maintenance of existing desktop computers.
- Supply & Installation of Desktop Computers, Printers, Projectors & other Computer Material.

SPECIFICATION
**A.dell/Lenovo/Hp/Asus/Acer - i5/ 8 GB -DDR5 / 512 GB SSD /19.5" MONITOR / 3 YRS WARRANTY / INTERNAL SPEAKERS/ KEYBOARD/ MOUSE.
B. dell/Lenovo/Hp/Asus/Acer - i3/ 8 GB -DDR5 / 512 GB SSD /19.5" MONITOR / 3 YRS WARRANTY / INTERNAL SPEAKERS/ KEYBOARD/ MOUSE.
C. PRINTER- HP LASERJET 1020
D. PROJECTOR- EPSON EB-E01**
Companies having minimum experience in similar field of 5 years are eligible to apply. Vendors are requested to submit the all quotations to college on or before 21/07/2025 during working hours.
Collection of rights to accept or reject FULL/PARTIAL responses without giving any reason.

आव. Appasahb Desai, Mr. Nandkumar Katkar Gen. Secretary

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

| |
|---|
| CARAVELA TM BEACH RESORT |
| <small>VACCA GOLF</small> |

अडवानी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड
गुंतवणुकदारांना सूचना
कागदोपरी स्वरूपातील शेअर्सची हस्तांतरण विनंती
पुन्हा दाखल करण्यासाठी स्थिरात विनंती खुली करण्यासंदर्भात

सेबी परियंक क्र. सेबी/एचओ/एस/आयएसडी/एसआयएसडी - पीओबी/पी/सीआयआर/२०१७/१५७, दि. २१.०७.२०२५ अंतर्गत यादीस सूचना देण्यात येत आहे की, दि. ०१.०८.२०२५ च्या डेट तालुका अगदी दाखल करण्यात आलेल्या व दाखलेव प्रक्रियेतील कायद्याच्या किंवा अन्य कायद्यासह रू कोटेशन/पलत अंतर्गत/विवादात व अनेक नेमके हस्तांतरण करत पुन्हा दाखल करण्यासाठी स्थिरात विनंती खुली करण्यात आली असे व सदर विनंती सता महिन्यांच्या कालावधीकरिता आहेत. दि. ०७.०७.२०२५ ते दि. ०६.०८.२०२५ पर्यंत खुली राहिल. त्यासुरात हस्तांतरणावर शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता अशी विनंती पुन्हा दाखल करू शकतील.

पुढे, सदर कालावधीतल्या ने शेअर्स हस्तांतरणाकरिता पुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत (बाबूचे सदर परिपक्व दिनांकनुसार कंपनी/आदारी यांच्याकडे प्रलंबित असलेल्या विनंती समाविष्ट आहेत) ते आदारीदारे सर्व दलाबचे अन्य आढावू आल्यानंतर केवळ डीमॅट स्वरूपात दिवशीत करण्यात येतील, त्यासुरात विनंती दाखल करणाऱ्या डीमॅट खाते असणे तसेच विनंती पुन्हा दाखल करणेची हस्तांतरण दिवशीतजोसमेत त्याची कालावट सारखे लिस्ट सादर करत अनंलान्न आहे.

पात्र गुंतवणुकदारांनी कृपया सदर संघीचा ललम घ्यावा व विलित कालावधीच्या आता आवश्यक. दलानेजोसमेत हस्तांतरण विनंती कंपनीचे विक्रय व ट्रान्सफर प्लॅटफॉर्म (आदारी) ने, डेटामॅटिक विल्यम सोल्युशन्स लि., प्लॉट क्र. १ - १६ व १७, प्लॉट बी ब्रॉल निम, एमआयव्ही, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००१३ (ई-मेल investorsupport@datamaticcpm.com) येथे विलित करणेकडे त्यांचे लोदीकृत करतील पण १०२ एच.टी. जेव्ही मेकर बिल्डिंग २, नंनन वल्लि, मुंबई - ४०० ०२१ (ई-मेल आदारी : cs.ho@gadanhotels.com) येथे दाखल करावी.

| | |
|--|-------------------|
| अडवानी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लि. करिता | सही/- |
| ठिकाण : मुंबई | सीरुष कमल |
| दिनांक : १५.०७.२०२५ | कंपनी सचिव |

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेड

सीआयएन: एएए६५१०१एएए१९९पीओबीडी६७५०२
नॉन्पोलीक कार्यालय : क्र.१०४, पहिला मजला, केनाम बायव्हारिझ इमारत, प्लॉट क्र.सी-५, ई.ब्लॉक, वॉर्रेड बुल्ल कॉर्पोरेशन, बौध्दपॅर भवनमनोर, बॉरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००११.
दूर. ०२२-६१०११५४५, ईमेल: info@swastika.co.in, वेबसाइट: www.swastika.co.in

सूचना
(कंपनीच्या इडिटी शेअरहोल्डर्सच्या लक्षात आणून देण्यासाठी)
कंपनीच्या इडिटी शेअर्सचे गुंतवणुकदार शिक्ण आणि संक्षेप निधी (आयईपीएफ) प्राधिकाऱ्यांकडे हस्तांतरण

वेळोवेळी सुधारित केलेल्या गुंतवणुकदार शिक्ण आणि संक्षेप निधी प्राधिकाऱ (लेखा, लेखापरीक्षक, हस्तांतरण आणि पातान) नियम, २०१६ सव्यजानिता कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) च्या तत्पुढीनुसार (आयईपीएफ नियम) सूचना येथे प्रकाशित करण्यात येत आहे, कंपनीला असे सर्व शेअर्स हस्तांतरित करणे आवश्यक आहे त्यांच्या संदर्भात सलग सता वर्षांपासून भागधाराकांनी गुंतवणुकदार शिक्ण आणि संक्षेप निधी (आयईपी